

ZODIAC VENTURES LIMITED

CIN: L45209MH1981PLC023923 Regd.Office: 205C, 45 Juhu Residency, Off Gulmohar Road, Juhu, Vileparle (Wes), Mumbai 400049. Tel No: 022-4223 3333, www.zodiacventures.in, email id: info@zodiacventures.in

Extract of Statement of Standalone & Consolidated Unaudited Financial Results for the Quarter Ended June 30, 2024

					,	(Rs. In Lacs)	
		Standalone			Consolidated			
Sr. No.	Particular	Quarter Ended 30.06.2024	Quarter Ended 30.06.2023	Year Ended 31.03.2024	Quarter Ended 30.06.2024	Quarter Ended 30.06.2023	Year Ended 31.03.2024	
		(Un-audited)	(Un-audited)	(Audited)	(Un-audited)	(Un-audited)	(Audited)	
1	Total income from operations	-	-	59.14	-	-	68.65	
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(0.30)	5.33	80.30	2.10	11.73	106.43	
3	Net Profit for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(0.30)	5.33	80.30	2.10	11.73	106.43	
4	Net Profit for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(0.30)	3.99	38.78	1.48	8.77	51.78	
5	Total Comprehensive Income for the period after tax	(0.30)	3.99	536.58	1.48	8.77	549.58	
6	Equity Share Capital	375.90	372.90	375.90	375.90	372.90	375.90	
7	Reserves (Excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year			-			-	
8	Earnings Per Share (of Rs. 1/- each)							
	Basic	(0.00)	0.01	1.43	0.00	0.02	1.44	
	Diluted	(0.00)	0.01	1.43	0.00	0.02	1.44	

Notes:

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on the website of Stock Exchange i.e. www.bseindia.com and on the website of the Company i.e www.zodiacventures.in.

For Zodiac Ventures Limited Place: Mumbai Jimit Shah Date: 14th August, 2024 **Managing Director**

SOBHAGYA MERCANTILE LIMITED

CIN NO: L45100MH1983PLC031671

B-61, Floor 6, Plot No. 210, B Wing, Mittal Tower, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai-400 021. Tel no:022-22882125, Email Id: sobhagyamercantile9@gmail.com Website:www.sobhagyaltd.com Extract of Unaudited Standalone Financial Results for the Quarter ended on 30th June, 2024

	(na. III Lakiis except Lro)						
Sr.		C	Year ended				
No.	Particulars	Unaudited 30.06.2024	Audited 31.03.2024	Unaudited 30.06.2023	Audited 31.03.2024		
1	Total Income from Operations	2,639.53	3,276.10	3,634.51	12,010.61		
2	Net Profit / (Loss) for the period						
l	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	293.97	529.26	449.84	1,572.85		
3	Net Profit / (Loss) for the period before tax						
	(after Exceptional and/or Extraordinary items)	293.97	529.26	449.84	1,572.85		
4	Net Profit / (Loss) for the period after tax						
l	(after Exceptional and/or Extraordinary items)	219.99	393.52	336.62	1,158.26		
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss)						
l	for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	226.03	394.11	337.27	1,161.63		
6	Paid up Equity Share Capital	840.00	24.00	24.00	24.00		
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as per balance sheet	5,819.53	4,695.91	3,871.54	4,695.91		
8	Earnings Per Share (of ₹10/- each)						
l	(for continuing and discontinued operations) -						
	1. Basic:	2.69	164.21	140.53	484.01		
	2. Diluted:	2.69	164.21	140.53	484.01		
No	te:				1 000.4		

The above is an extract of the detailed format of Unaudited Standalone Financial Results for the Quarter ended on 30th June, 2024 filed with the Stock Exchange(s) under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the said Results are available on the websites of the Stock Exchange(s) (www.bseindia.com)and the Company's website. (www.sobhagyaltd.com)

The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held o 14th August, 2024. For and on behalf of the Board of Directors of

Sobhagya Mercantile Limited

(Shrikant Bhangdiva) Managing Director Date : 14.08.2024 DIN: 02628216

REMEDIUM LIFECARE LIMITED

REGD. Office No. 9, K Raheja Prime, Marol Industrial Estate, Behind Ravi Vihar Hotel, Sagbaug Road, Marol, Andheri East, Mumbai - 400059. E-mail: info@remediumlifecare.com; Website - https://www.remlife.com; CIN: L24100MH1988PLC343805

EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2024

(Amount in Lakhs except per share earning)

		C	uarter Ended		Year Ended
Sr. No.	Particulars	30.06.2024	31.03.2024	30.06.2023	31.03.2024
		Unaudited	Audited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	7958.65	141138.64	33046.48	406278.78
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	226.65	-3599.64	726.84	5045.42
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	226.65	-3599.64	726.84	5045.42
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	163.60	-5372.04	524.63	3273.02
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income(after tax)]	163.60	-5372.04	524.63	3273.02
6	Equity Share Capital	1008.00	1008.00	360.00	1008.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year				3287.78
8	Earnings Per Share (for continuing and discontinued operations)- 1.Basic: 2.Diluted:	0.16 0.16	-5.33 -5.33	14.57 14.57	3.25 3.25

Date: 16.08.2024 Place : Mumbai

a) The Above is an extract of the detailed format of the Financial Result for the quarter ended June 30, 2024 as filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial Results is available on the Stock Exchange website i.e. www.bseindia.com.

The above financials has been prepared in accordance with the recognition and measurement principle laid down in Ind AS notified under ssection 133 of the Companies Act, 2013 read with relevant Rules Issued thereunder and other accounting principles generally accepted in India.

ADARSH MUNJAL (Whole Time Director) DIN: 07304004

SWARNSARITA JEWELS INDIA LIMITED

CIN: L36911MH1992PLC068283 Read. Office: Office No. 104. First Floor, 17/19, Ustad Building, Swarn House, Dhanii Street, Mumbadevi, Zaveri Bazar, Mumbai-400003 Tel. No.: 022-43590000 E-mail: info@swarnsarita.com Website: www.swarnsarita.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR QUARTER ENDED JUNE 30, 2024 (Rs. in Lakhs except EPS) STANDALONE

		UIANDALUNE		OONOOLIDATED			
Particulars	Quarter ended on 30.06.2024 Unaudited	Quarter ended on 30.06.2023 Unaudited	Year ended on 31.03.2024 Audited	Quarter ended on 30.06.2024 Unaudited	Quarter ended on 30.06.2023 Unaudited	Year ended on 31.03.2024 Audited	
Total income from operations (net)	15005.49	17257.45	68116.85	15510.32	19431.16	76969.32	
Net Profit / (Loss) for the period							
(before tax, Exceptional and/or extraodinary items)	884.33	627.35	690.62	833.09	743.58	661.47	
Net Profit / (Loss) for the period before tax							
(after Exceptional and/or extraodinary items)	884.33	627.35	690.62	833.09	743.58	661.47	
Net Profit / (Loss) for the period after tax							
(after Exceptional and/or extraodinary items)	667.69	470.51	508.64	625.19	557.68	479.31	
total comprehensive income for the period [(comprising Profit/(Loss)							
for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	667.69	470.51	516.19	625.19	557.68	486.86	
Paid up Equity Share Capital (Face Value of Rs.10/- each fully paid up)	2083.76	2083.76	2083.76	2083.76	2083.76	2083.76	
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the audited							
Balance Sheet of previous year)	-	-	10259.65	-	-	10181.12	
Earnings Per Share (before & after extraordinary items)							
(face value of Rs.10/- each)							
a) Basic:	3.20	2.25	2.44	2.99	2.67	2.30	
b) Diluted:	3.20	2.25	2.44	2.99	2.67	2.30	

Notes:

The above is an extract of the detailed format of Quarterly/ Yearly Financial Result filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation.2015. The full format of the Quarterly/ Yearly Financial Result are available on the website of the Stock Exchange i.e www.bseindia.com.The same are also available on the Company website i.e.www.swarnsarita.com. FOR SWARNSARITA JEWELS INDIA LIMITED

V.R. Woodart Limited : Shop No. 1, Rajul Apartments, 9, Harkness Road, Walkeshwar, Mumbai - 400006 CIN: L51909MH1989PLC138292 Website: www.vrwoodart.com E-mail: investors@vrwoodart.com Tel.: 022-43514444

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2024

(Rs. in Lakhs except EPS dat							
	Quart	Year Ended					
Particulars	June 30, 2024	June 30, 2023	March 31, 2024				
	Unaudited	Unaudited	Audited				
Total Income from Operations	0.00	0.00	0.00				
Net profit/ (loss) for the period (before Tax and	(1.96)	(3.65)	(9.13)				
Exceptional and/or Extraordinary item)							
Net profit/ (loss) for the period before Tax	(1.96)	(3.65)	(9.13)				
(After Exceptional and/or Extraordinary item)							
Net profit/ (loss) for the period after Tax and	(1.96)	(3.65)	(9.13)				
Exceptional and/or Extraordinary item)							
Total Comprehensive Income for the period	(1.96)	(3.65)	(9.13)				
[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)							
and Other Comprehensive Income (after tax)]	1 100 10	1 100 10	1 100 10				
Paid-up Equity Share Capital	1,489.18	1,489.18	1,489.18				
(face value ₹10/- per share)							
Reserves excluding revaluation reserves	-	-	(1,688.55)				
(other Equity)							
Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for	-	-	-				
continuing and discontinued operations)-							
Basic:	(0.01)	(0.02)	(0.06)				
Diluted:	(0.01)	(0.02)	(0.06)				
Neter							

ores:
The above is an extract of the detailed format of statement of Financial Results filed with the Stock
Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)
Regulations, 2015. The detailed financial results and this extract were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on August 14, 2024. The full format of the Statement of Financial Results are available on the Company's website (www.vrwoodart.com) and on the website of BSE Limited (www.bseindia.com).

The Financial Results, for the quarter ended June 30, 2024 have been subjected to limited review by the statutory auditors. The financial results, for the year ended March 31, 2024 have been audited by the statutory auditors. The figures for the previous reporting period have been re-grouped/ re classified wherever necessary, to make them comparable.

By Order of the Boarc

By Order of the Board For V.R.Woodart Limited Place : Mumbai Date: August 14, 2024 Rashmi Anand Whole-time Directo DIN:00366258

SIEMENS

CAUTION NOTICE

The following Share Certificates of the Company have been reported as lost/misplaced and the Member has requested the Company for issuance of duplicate Share Certificates.

The notice is hereby given that the Company will proceed to issue duplicate Share Certificates and I or issue entitlement letter unless valid objection is received by the Company within 15 days from the date of publication of this Notice and no claims will be entertained by the Company with respect to the Share Certificates mentioned below subsequent to the issue of duplicate share certificates and / or issue of entitlement letter in lieu thereof:

Sr. No.	Folio No.	Name of the Member	Share Cert. No.	Dist. Nos.	No. of Shares
1.	SIP0005255	P M Narayanan	428344	3627586 – 3627690	105
2.	SIP0003320	Nambissan	428156	3515691 – 3515750	60

Date: 15th August 2024

For Siemens Limited

Ketan Thaker

Company Secretary

Siemens Limited CIN: L28920MH1957PLC010839

Regd. Office: Birla Aurora, Level 21, Plot No. 1080, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai - 400 030

Tel.: +91 22 6251 7000 Website: www.siemens.co.in

Email / Contact: Corporate-Secretariat.in@siemens.com / www.siemens.co.in/contact

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai Ćitv (3) **Competent Authority,**

U/s 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963. Mhada Building, Ground Floor, Room No. 69, Bandra (E), Mumbai - 400051.

No.DDR-3/Mum./ Deemed Conveyance/Notice/2443/2024 Date: - 13/08/2024

Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Public Notice Application No. 134 of 2024

Karan Co-op. Hsg. Soc. Ltd., Panch Marg, Off Yari Road, Versova, Andheri West, Mumbai-400061.Applicant. Versus 1) Shri. Hareshwar Narayan Kaskar 2)Smt. Nirabai Hareshwar Kaskar. 3) Ms. Meenakshi Hareshwar Kaskar. 4) Ms. Kalawati Hareshwar Kaskar. 5) Mr. Pramod Hareshwar Kaskar. 6) Mr. Durgesh Hareshwar Kaskar. Last Known address of Opp. No.01 to 06, CTS No.1200/8/A/1, S.No.25 H.No.1/A, Revenue Village-Versova, Tal-Andheri, Panch Marg, Off Yari Road, Versova, Andheri (W), Mumbai-400061. 7) M/s. Hitesh Constructions Co. Panch Marg, Off Yari Road, Versova, Andheri (W), Mumbai-400061. ... Opponents and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall he presumed that nobody has any objection to this regard and further action will be taken

Description of the Property, :-

50 years of

converting news

into economic

intelligence.

Claimed Area

Unilateral Conveyance of land admeasuring of 3488 sq.meters, from C.T.S. No. 1200/8/A/1, Corresponding to Survey No.25, Hissa No. 1/A, Revenue Village - Versova Tal Andheri, City Survey Office Andheri, alongwith the benefit of Set Back Road, with building standing thereon namely Karan CHSL situated at Panch Marg, Off Yari Road, Versova, Andheri (W), Mumbai-400061, in the Mumbai Suburban District within the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban,.,. in favour of the Applicant.

ador

MULTIPRODUCTS

The hearing is fixed on 29/08/2024 at 3.00 p.m.



(Rajendra Veer) District Deputy Registrar, Co-operative Societies,

Mumbai City (3) Competent Authority, U/s 5A of the MOFA, 1963.

NOTICE OF LOSS OF SHARES OF HINDUSTAN UNILEVER LIMITED (FORMERLY HINDUSTAN LEVER LIMITED) Regd. Off.: Hindustan Unilever Limited, Unilever House, B. D. Savant Marg, Chakala, Andheri (East), Mumbai-400 099

NOTICE is hereby given that the following Share Certificates have been reported as Lost Misplaced and the Company intends to issue Duplicate Certificates in lieu thereof, in due course. Any person who has a valid claim on the said shares should lodge such claim with the Compan at it Registered Office within 15 days hereof.

Name of the Holder	Folio No.	No. of Shares (₹ 1/- f. v.)	Certificate No(s).	Distinctive No.(s)
Leslie Carmen Percy Fernandes	HLL3637454		5240031	1134015731- 1134031260
Leslie Fernandes Also Known as Leslie Carmen Percy Fernandes			5003085	4773841- 4792410
Leslie Fernandes Also Known as Leslie Carmen Percy Fernandes	HLL3637116	810	5240032	1134031261- 1134032070

Date : 16th August, 2024 Place : Mumbai **DEV BAJPAI** (Company Secretary)

CHECKPOINT TRENDS LIMITED

Formerly known as Rubra Medicaments Limit CIN: L74110MH1991PLC326598

Reg. Office: 604, 6th floor, Meghdoot, Gulmohar Cross Road No. 6, JVPD Scheme, Mumbai - 400049 | Website: www.rubramed.com | Email ID: rubraltd@gmail.com

Sr. No.	PARTICULARS	Quarter ended 30-Jun-24 Unaudited		Quarter ended 30-Jun-23 Unaudited
1	Total Income from Operations	10.00	47	20.00
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	2.48	-23.86	-5.4
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	2.48	-23.86	-5.4
4	Net Profit /(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	2.48	-23.15	-5.4
5	Total Comprehensive Income for the period			
6	(after tax)	2.48	-23.15	-5.4
0	Equity Share Capital (Face Value of Re. 10/- each)	546.83	546.83	546.83
7	Earnings Per Share (of Re. 10/- each)			
	(for continuing and discontinued operations) -			
	1. Basic :	0.05	0.00	0.00
	2. Diluted :	0.05	0.00	0.00

- The above Results have been reviewed by the Audit Committee and taken on Recor by the Board of Directors at its meeting held today
- The result is provisional and unaudited and subject to change, regrouping and restatement.
- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results for the quarter ended June 30, 2024, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results for the guarter ended June 30, 2024 are available on the websites of BSE (www.bseindia.com) and Company's website (www.rubramed.com)

For Checkpoint Trends Ltd Formerly known as Rubra Medicaments Limited Abha Kapoor

Date: August 13, 2024 Whole time Director & CFO Place: Mumbai DIN: 02799429

Shreeji SHREEJI TRANSLOGISTICS LIMITED CIN: L63010MH1994PLC077890

Registered Office: D-3011, Akshar Business Park, Plot No. 003, Sector 25, Vashi, Navi Mumbai – 400703. Phone: (022) 40746666/ 40746600 | Website: www.shreejitranslogistics.com | Email: cs@shreejitransport.com

EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2024

			(11)	NR in Lakhs)
Sr.		Quarte	r ended	Year Ended
or. No	Particulars		30/06/2023	31/03/2024
		Unaudited	Unaudited	Audited
1.	Total Income from Operations	5840.57	5901.38	25378.63
2.	Net Profit / (Loss) for the period before Tax and Exceptional items	83.79	526.91	2167.89
3.	Net Profit / (Loss) for the period before Tax, after Exceptional items	83.79	526.91	2167.89
4.	Net Profit / (Loss) for the period after Tax and Exceptional items	58.97	409.29	1637.21
5.	Total Comprehensive Income	57.72	400.91	1627.93
6.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the			
	Audited Balance Sheet of the previous year*			4391.16
7.	Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs. 2/- each) #2	1397.67	1048.25	1397.67
8.	Basic & Diluted Earnings Per Share (of Rs. 2/- each) #2	0.09	0.59	2.34
11 - 4				

The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company in their respective meetings held on 14th August, 2024. The Statutory Auditors of the Company have conducted "Limited Review" of the above Consolidated Unaudited Financial Results for the quarter ended 30th June. 2024. On 9th February, 2024, Company had allotted 1,74,70,875 Bonus Equity Shares to the Shareholders of the

Company. Therefore, the total number of shares increased from 5,24,12,625 to 6,98,83,500. Accordingly, the basic and diluted EPS for the prior periods of standalone and the consolidated financia

statements have been restated considering the face value of Rs. 2/- each in accordance with Ind AS 33 "Earnings per Share". The above is an extract of the detailed Consolidated Unaudited Financial Results for the quarter ended 30th June, 2024 filed with Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure

Requirements) Regulations, 2015. The full set of Consolidated and Standalone Unaudited Financial Results for the guarter ended 30th June, 2024 are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and on the Company's website (www.shreejitranslogistics.com)

Information of Standalone Unaudited Financial Results of the Company are as under (INR in Lakhs Quarter ended Year Ended

30/06/2024 | 30/06/2023 | 31/03/2024 **Particulars** Unaudited Unaudited Audited . Revenue from operations 5621.90 5855.77 25050.27 Profit before tax 71.61 518.09 2142.79 Profit for the period 52.13 403.08 1627.54 For Shreeji Translogistics Limited

Rainikant C. Shah Place: Navi Mumbai Wholetime Directo

Regd. Off: Ador House, 5th Floor, 6 K Dubash Marg, Fort Mumbai - 400 001 CIN:L85110MH1948PLC310253 Website: www.adormultiproducts.com E-mail: info@adormultiproducts.com

ADOR MULTI PRODUCTS LIMITED

EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULT FOR QUARTER ENDED JUN 30, 2024

		Standalone		Consolidated		ted	
		For Quart	er Ended	Year Ended	For Quart	er Ended	Year Ended
SL No	Particulars	30.06.2024	30.06.2023	31.03.2024	30.06.2024	30.06.2023	31.03.2024
		(Un Audited)	(Un Audited)	(Audited)	(Un Audited)	(Un Audited)	(Audited)
1.	Total Income from Operations	66.56	260.37	515.14	66.56	325.33	672.76
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax,						
	Exceptional and/or Extraordinary items#)	(24.30)	(53.36)	(101.21)	(3.65)	(154.55)	(293.07)
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after						
	Exceptional and/or Extraordinary items#)	(24.30)	(53.36)	(101.21)	(3.65)	(154.55)	89.80
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after						
	Exceptional and/or Extraordinary items#)	(24.30)	(53.36)	(1,047.96)	(3.65)	(154.55)	(402.02)
5.	Total Comprehensive Income for the period						
	[Comprising Profit / (Loss) for the period(after tax)						
	and Other Comprehensive Income (after tax)]	(24.30)	(53.36)	(1,046.70)	(3.65)	(154.55)	(400.76)
6.	Equity Share Capital	467.36	467.36	467.36	467.36	467.36	467.36
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown						
	in the Audited Balance Sheet of the previous year			(196.82)			636.32
8.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing						
	and discontinued operations) - Basic:	(0.52)	(1.14)	(22.40)	(80.0)	(3.31)	(8.57)
	Diluted:	(0.52)	(1.14)	(22.40)	(0.08)	(3.31)	(8.57)

Place: Mumbai

Date: 14th Aug-2024

- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results for the year ended 30 jun, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange
- The Company holds shares in its two subsidiary i.e., 58.00% Anamoticals Ador India Pvt ltd. and 52.75% in 1908 E-Ventures Pvt. Ltd.
- The above Financial Results duly reveiwed by Audit Committee, have been approved at the meeting of the Board of Directors held on Aug 14 th 2024 Previous Period's figures have been re-grouped wherever necessary to facilitate comparison.

For Ador Multiproducts Ltd. Sd/-

Place: Mumbai Date: 14.08.2024

SUNNY MAHENDRA CHORDIA WHOLE-TIME DIRECTOR DIN: 06664041

www.bseindia.in and the listed entity www.adormultiproducts.com

Deep A Lalvani Chairman & Whole Time Director

जाहीर सूचना

माझे अशील श्री. धर्मेश किरीट दाणी हे फ्लॅट क्र.९०३, ९वा मजला, प्रताप लिगसी इमारत, पार्ले अपराजिता कोहौसोलि विलेपार्ले (प.), मुंबई-४०००५६ या जागेचे मालक असून त्यांना सदर जागा त्यांचे विद्यमान जुने फ्लॅट क्र.२२, सदर सोसायटीची पुर्नविकासापुर्वीची पार्ले अपराजिता अपार्टमेंटस् या जागेऐवजी देण्यात आली होती यांच्या वतीने येथे सूचना देण्यात येत आहे. माझे अशिलांनी नमद केले आहे की. मळत: त्यांची आई श्रीमती ज्योतस्ता किरीट दाणी व त्यांनी स्वतः मिळून संयुक्तपणे जुने फ्लॅट क.२२. २रा मजला. पार्ले अपराजिता अपार्टमेंटस. पार्ले अपराजिता कोहौसोलि. प्लॉट क्र.७, दादाभाई रोड, विलेपार्ले (प.) मुंबई-४०००५६ ही जागा विक्रेता श्री प्रकाश रसिकलाल पारेख यांच्याकडून दिनांक १२.०५.१९९९ रोजीच्या विक्री करारनामानसार खरेदी केली होती आणि सदर करारनामा नोंद करण्यात आलेले नाही. ज कोणा व्यक्तीस/प्राधिकरणास उपरोक्त अ-नोंदणीकृत करारनामा किंवा सदर फ्लॅट किंवा शेअर्सवर कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात कागदोपत्री पुराव्यांसह माझ्याकडे खाली नमद केलेल्या कार्यालयात सदर सूचना तारखेँपासून १५ दिवसात कळवावे. अन्यथा असे समजले जाईल की कोणताही दावा अस्तित्वात नाही. १५ दिवसानंतर काही दावा प्राप्त झाल्यास त त्याग व स्थगित केले आहेत असे समजले

> अभिषेक के. पारेख वकील उच्च न्यायालय दकान क्र.१५ व १६. जनता मार्केट चेंबुर रेल्वे स्थानकाजवळ, चेंबुर मुंबई-४०००७२.

जाहीर सूचना र्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे की. माझे अशील श्री. गजानन सिताराम थोरवे हे फ्लॅट क्र.१०४, क्षेत्रफळ ५६० चौ.फु., इमारत क्र.ई-१, निलगिरी गार्डन्स को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि म्हणून ज्ञात इमारतीमधील आर.सी.सी., सेक्टर-२४, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई (यापुढे सदर फ्लॅट

म्हणून संदर्भ) या जागेचे मालक आहेत. सदर फ्लॅट त्यांनी श्रीमती प्रमिला बासेर यांच्याकडून खरेदी केले होते, ज्या सदर फ्लॅटबाबत श्री. सतिः बासेर यांच्यासह संयुक्त मालक होते. सदर श्री. सतिश बासेर यांचे 0३.११.२००० रोजी निधन झाले. त्यांच्य पश्चात श्रीमती प्रमिला बासेर या एकेमव कायदेशीर वारसदार आहेत. परंतु वारसा प्रमाणपत्राकरिता अर्ज करण्यात आला होता आणि कोणत्याही योग्य न्यायालयाद्वारे वारसा प्रमाणपत्र वितरीत करण्यात आलेले

जा कोणा व्यक्तीय श्री अजावन कितासक शोरते सांच्य व्यतिरिक्त सदर फ्लॅट किंवा भागावर दावा किंवा अधिकार असल्यास त्यांनी त्यांचे दावा योग्य दस्तावेजी पुराव्यांसह लेखी स्वरुपात सदर सूचना प्रकाशन तारखेपासून दिवसांत खालील स्वाक्षरीकर्त्याकडे कळवावेत. अन्यथ अशा व्यक्तींचे दावा त्याग किंवा स्थगित केले आहेत. असे समजले जाईल आणि आमच्या अशिलांवर बंधनकारक असणार नाहीत.

दिनांक: १६.०८.२०२४ असोशिएट डी ज्युरिसकरिता मालक ॲड. मुक्ता सोहोनी, वकील उच्च न्यायालय व नोटरी श्री. गजानन सिताराम थोरवे यांचे करिता पत्ताः कार्यालय क्र.२०८, चावला कॉम्पलेक्स सेक्टर १५, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई-४००६१४.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Mr. Shivshanker Jha. 2. MRS. BABY VINAY JHA, Adults, Indian Inhabitants having residing at Flat No. F 1/302, Shiv Bhakti CHS. LTD., Hanuman Mandir, Navghar Road, Bhayandar (E), Taluka 8

DESCRIPTION OF PROPERTY:

Flat No. F1-503, Fifth Floor, SHIV BHAKTI CO-OP. HSG. SOC. LTD., Indraprastha Complex, Behind S.N. College, Navgha Village, Bhayandar (E), Tal. & Dist-Thane 401105, with a built-up area of 575 sq.ft (53.43 sq.mtrs).

All persons or entities, including but not limited to individuals, Hindu Undivided Families (HUF), companies, banks financial institutions, lenders, creditors, c any other parties having any benefits titles, claims, objections, rights, o interests whatsoever in respect of the said premises or any part thereof by way of sale, exchange, mortgage, charge, gift maintenance inheritance license, or beneficial right/interest unde any trust, agreement, or other disposition or possession, lis pendens, reservation family settlement, attachment, injunction or under any decree or order passed by any Court or Authority or otherwise howsoever claiming, howsoever are hereby requested to make the same, known in writing along with copies of relevant supporting documents to the Society office/ undersigned having residence at Flat No. F 1/302, Shiv Bhakt CHS. LTD., Hanuman Mandir, Navghar Road, Bhayandar (E), Taluka & Dist Thane401105, are hereby requested to make within 14 (fourteen) days from the date of publication of this notice, failing which, all or any such purported claims objections, interests, or demands shall be deemed to have been waived and/or abandoned, and the undersigned shall proceed to complete the transaction without any reference or regard to sucl claims, if any

SCHEDULE OF PROPERTY:

(Five) fully paid-up shares of Rs. 50/ (fifty) each bearing distinctive Nos. 026 to 030 (both inclusive) issued under Share Certificate No. 006 dated 22nd July 2005 of Shivbhakti Co-operative Housing Society Ltd. Reg no . T.N.A/(TNA)/ HSG/(TC)/16437 dated 1207.2005

Shivshanker Jha Place: Thane

Dated: 16.08.24 जाहीर सूचना

सौ.तुष्मा राहल बंब यांचा फ्लॅट बेअरिंग क्रमांक ५०३, ५९५ चौ. फूट. (बिल्ट अप क्षेत्र), पांचव्या मजल्यावर, तारा म्हणून ज्ञात इमारतीत, धर्व तारा कोहौसोलि मध्ये, शिव वल्लभ रोड, अशोकवन, बोरिवली - पूर्व, मुंबई ४०००६६, जे स्थित आहे - प्लॉट बेअरिंगवर (सीटीएस क्र. २३९५, २३३६, २३३६-१, २३३६-२ गाव दहिसर, तालुका बोरिवली, नोंदणी जिल्ह्यात आणि उपजिल्हा, बृहन्मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र अंतर्गत येथे श्री. जयेश वल्लभभाई पटेल यांच्याकडन हे खरेदीचा मानस आहे.

वर नमद केलेला फ्लॅट क्र.५०३ एपेक्स कन्स्ट्रक्शन्स या भागीदारी संस्थेने बांधला होता आणि दिनांक २८/०७/१९९९ च्या विक्री करारानुसार श्रीमती सीमा आर. मेनन आणि श्री. राजेश पी. मेनन यांना विकला होता. सदर मेनन कुटुंबाने तोच फ्लॅट श्रीमती विद्यावती शंभुनाथ गुप्ता आणि श्री. शंभुनाथ रामब्रिक्श गुप्ता यांना १९ जानेवारी २००५ च्या विक्री कराराद्वारे विकला. श्रीमती विद्यावती शंभुनाथ गुप्ता आणि श्री. शंभुनाथ रामब्रिक्श गुप्ता यांच्याकडून, सदर फ्लॅट सध्याचे मालक श्री. जयेश वल्लभभाई पटेल यांनी खरेदी केले, केल्याचे सांगितले, ज्यांच्याकडून आमच्या अशिलाने वैध मोबदल्यासाठी सदर फ्लॅट खरेदी करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

कोणतीही व्यक्ती किंवा व्यक्तीस ज्यांना सदर फ्लॅट किंवा त्याच्या कोणत्याही भागाबाबत विक्री, देवाणघेवाण, गहाण, शुल्क, भाडेपट्टी, धारणाधिकार, ताबा, भेट, विश्वास, सुखसोयी किंवा अन्यथा याद्वारे कोणताही हक्क, शीर्षक, हित किंवा दावा असल्यास त्यांनी अशा दाव्याच्या समर्थनार्थ दस्तऐवजांच्या प्रमाणीत प्रतींसह आम्हाला त्याबद्दल येथे प्रकाशित झाल्यापासून १० दिवसांच्या आत ए-४०२, केदारनाथ कोहौसो, ओव्हरपाडा मेट्रो स्टेशनच्या मागे, पश्चिम द्रुतगती महामार्ग, दिहसर पूर्व, मुंबई-४०००६८ येथे लेखी कळवावी अशी विनंती आहे.

उपरोक्त कालावधीनंतर प्राप्त झालेला कोणताही दावा आणि /किंवा त्याच्या समर्थनार्थ कागदपत्रांच्या प्रमाणीत प्रतींशिवाय विचारात घेतले जाणार नाही आणि वरील मदतीनंतरचे दावे जर असतील तर ते सोडले गेले किंवा माफ केले गेले असे मानले जाईल आणि वरील कायदेशीर वारस त्या मालमत्तेचा निरपेक्ष मालक म्हणन व्यवहार करतील आणि अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय कागदपत्रे

पर्ण केली जातील. ठिकाण: मुंबई दिनांक: १६/०८/२०२४ राघव एम, विकल उच्च न्यायालय

सर्वसामान्य, गरीब व गरजू नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करा - वर्धा जिल्हाधिकारी

वर्धा, दि. १५: भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करतो आहे. या महोत्सवाच्या निमित्त विविध कार्यक्रम राबवितांना सर्वसामान्य गरीब व गरज नागरिकांना दिलासा कसा देता येईल, यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.

भारतीय स्वातंत्र्याच्या ७७ व्या वर्धापनदिनानिमित्त जिल्हा क्रीडा संकूल येथे आयोजित मुख्य ध्वजारोहण समारंभात जिल्हाधिकाऱ्यांच्या हरने ध्वजारोहण झाले. त्यावेळी शुभेच्छापर संदेश देतांना जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, जिल्हा पोलीस अधीक्षक नुरूल हसन, प्र. अपर जिल्हाधिकारी शीपती मोरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कवडे, उपजिल्हाधिकारी प्रियांका पवार, क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश खताळे, उपविभागीय अधिकारी दीपक कारडे, जिल्हा क्रिडा अधिकारी आशा मेशाम यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या सर्व शुरविरांना नमन केले. स्वातंत्र्यानंतर देशाने अनेक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर आघाडी असून आपला जिल्हा सुध्दा विकासाच्या या प्रक्रीयेत सातत्याने मार्गक्रमण करतो आहे. महात्मा गांधींचा जिल्हा अशी आपल्या जिल्ह्याची ओळख आहे. गांधीजींच्या नावाला साजेसा वारसा पुढे नेण्याचे काम आपल्या सर्वांना करायचे आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी कर्डिंले यांनी यावेळी केले.



निओजेम इंडिया लिमिटेड

सीआयएन: एल३६९११एमएच१९९१पीएलसी०६३३५७ नोंद.कार्या:: जी/३२, जेम्स ॲण्ड ज्वेलरी कॉम्प्लेक्स ३, सिप्झ (सेझ), अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९६. दूर.:(०२२) २८२९९१२३, भेल:mail@neogemindia.com, वेबसाईट:www.neogemindia.com

३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरीता अले<u>खा</u>परिक्षीत

(रु.लाखात, ईपीएस व्यतिरिक्त)								
	ŧ	संपलेली तिमाही						
तपशिल	३०.०६.२४	३१.०३.२४	३०.०६.२३	३१.०३.२४				
	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित				
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	80.0	0.00	0.88	0.88				
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	(७.६७)	(४.२१)	(५१.१0)	(১১.१७)				
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(७.६७)	(४.२१)	(५१.१0)	(८०.१७)				
करानंतर कालाबधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(0,50)	(४.२१)	(५१.१०)	(८०.१७)				
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(७.६७)	(४.२१)	(५१.१0)	(८०.१७)				
समभाग भांडवल (समभागाचे दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती भाग)	८१७.२०	८१७.२०	८१७.२०	८१७.२०				
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/-प्रत्येकी) (अखंडीत कार्यचलनाकरिता)								
मूळ	(90.0)	(0.04)	(0.83)	(0.90)				
सौमिकृत	(90.0)	(0.04)	(6,5,0)	(0.90)				

पुनर्विलोकन करण्यात आले आणि **१४ ऑगस्ट, २०२४** रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्या . भाले. **(२)** कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ सहवाचिता कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम २०११ च्या नियम ३ मध्ये विहित कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम, २०१५ (इंडएएस) नुसार आणि भारतात सर्वसाधारणपणे स्विकृत अन्य लेखा प्रमाणानुसार सदर वित्तीय निष्कर्ष तयार केले आहेत. (३) कंपनी एकमेव यवसाय विभाग अर्थात जेम्स व ज्वेलरीचे उत्पादन व विक्री. **(४)** वित्तीय निष्कर्ष बीएसई लिमिटेडच्या (UR ttps://beta.bseindia.com/index.html) व कंपनीच्या (URL: www.neogemindia.co

> निओजेम इंडिया लिमिटेडकरि सही/ गौरव दोश अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालव डीआयएन:००१६६७०३



TENDER NOTICE FOR REDEVELOPMENT (Issued without Prejudice)

MICHAEL CO-OP HOUSING SOCIETY LTD., Inviting Sealed Offer from Reputed Developers to Re-Develop its Residential Building situated on Survey No. 15-A Part & 16/6 Part situaed at Village : Navghar, Tal : Vasai, Dist : Palghar, by using plot F.S.I / T.D.R. Plot area is 523 sq. Meters with 12 flats. Offer document is available at SOCIETY OFFICE on payment of Rs. 5,000/- (Rupess Five Thousand Only) by cash or pay order in favour of " MICHAEL CO-OP HOUSING. SOCIETY LTD." (Non-Refundable) from 17th Aug. 2024 to 21st Aug. 2024 Fiming: 11.00 am to 3.00 pm on working days.

The Society reserves the right to reject any or all the tenders offers and or accept the lowest, highest of any other tenders / offers without assigning any reason whatsoever.



Sd/-CHAIRMAN / SECRETARY / TRESURAR MICHAEL CO-OP HOUSING SOCIETY LTD.

Sai Nagar, Navghar, Vasai (W), Tal: Vasai, Dist: Palghar Contact No. 9823548146

CHECKPOINT TRENDS LIMITED

Formerly known as Rubra Medicaments Limited CIN: L74110MH1991PLC326598

Reg. Office: 604, 6th floor, Meghdoot, Gulmohar Cross Road No. 6, JVPD Scheme Mumbai - 400049 | Website: www.rubramed.com | Email ID: rubraltd@gmail.com EXTRACT OF LINAUDITED STANDAL ONE FINANCIAL

Sr. No.	PARTICULARS	Quarter ended 30-Jun-24 Unaudited	Three Months ended 31-Mar-24 Audited	Quarter ended 30-Jun-23 Unaudited
1	Total Income from Operations	10.00	47	20.00
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax	2.48	-23.86	-5.4
J	(after Exceptional and/or Extraordinary items)	2.48	-23.86	-5.4
4	Net Profit /(Loss) for the period after tax (after			
	Exceptional and/or Extraordinary items)	2.48	-23.15	-5.4
5	Total Comprehensive Income for the period (after tax) Equity Share Capital	2.48	-23.15	-5.4
0	(Face Value of Re. 10/- each)	546.83	546.83	546.83
7	Earnings Per Share (of Re. 10/- each) (for continuing and discontinued operations) -			
	1. Basic :	0.05	0.00	0.00
	2. Diluted :	0.05	0.00	0.00

The above Results have been reviewed by the Audit Committee and taken on Record

by the Board of Directors at its meeting held today. The result is provisional and unaudited and subject to change, regrouping and

restatement. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results for the quarte ended June 30, 2024, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results for the quarter ended June 30, 2024 are available on the

websites of BSE (www.bseindia.com) and Company's website (www.rubramed.com)

For Checkpoint Trends Ltd Formerly known as Rubra Medicaments Limited

Abha Kapooi

DIN: 02799429

Whole time Director & CFO

Date: August 13, 2024 Place: Mumbai

VALIANT ORGANICS LIMITED CIN: L24230MH2005PLC151348

Registered Office: 109, Udyog Kshetra, 1st Floor, Mulund Goregoan Link Road, Mulund West-400080 Maharashtra Email ID: investor@valiantorganics.com Website: www.valiantorganics.com

Extract of Unaudited Financial Results for the Quarter Ended June 30, 2024 (Rs. in lakhs except EPS									khs except EPS)	
	Particulars	Standalone				Consolidated				
Sr.		Quarter ended			Year ended	Quarter ended Year			Year ended	
OI. No.		30-Jun-24	31-Mar-24	30-Jun-23	31-Mar-24	30-Jun-24	31-Mar-24	30-Jun-23	31-Mar-24	
110.		(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)	
1	Total Income from Operations (Net)	16,829.86	17,881.51	17,683.19	68,011.75	16,829.86	17,881.51	20,505.56	73,236.01	
2	Net Profit /(Loss) for the period (before Tax, Exceptional									
	and/or Extraordinary items)	240.80	(1,558.60)	799.61	(1,088.94)	240.46	(1,560.95)	1,409.03	(371.78)	
3	Exceptional items	-	-	575.00	575.00	(17.45)	(952.53)	575.00	(497.55)	
4	Net Profit /(Loss) for the period after tax									
	(after Exceptional and/or Extraordinary items)	(44.19)	(1,063.81)	1,036.62	(304.34)	(61.98)	(2,018.69)	1,493.17	(839.65)	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising									
	Profit / (Loss) for the period (after tax) and Other									
	Comprehensive Income (after tax)]	(26.99)	(994.58)	1,043.95	(233.60)	(44.78)	(1,949.46)	1,500.51	(768.91)	
6	Total Comprehensive Income for the period	(26.99)	(994.58)	1,043.95	(233.60)	(44.78)	(1,949.46)	1,500.51	(768.91)	
7	Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- each)	2,757.50	2,757.50	2,715.35	2,757.50	2,757.50	2,757.50	2,715.35	2,757.50	
8	Reserves (excluding Revaluation Reserve)				63,730.40					
9	Earnings Per Share (of Rs. 10/- each)									
	(for continuing and discontinued operations)									
	1. Basic:	(0.16)	(3.90)	3.82	(1.12)	(0.23)	(3.90)	4.58	(3.07)	
	2. Diluted:	(0.16)	(3.80)	3.70	(1.09)	(0.22)	(3.81)	4.44	(3.00)	

Notes:-

ठिकाण: मुंबई

दिनांक: १४.०८.२०२४

- 1) The above is an extract of Detailed format of Financial Results filed with Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (LODR) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results are available on the Company's website www valiantorganics com and on the Website of the BSF Limited www beginding com and NSF website www pseinding com
- 2) The above results for the quarter ended June 30, 2024 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held on Tuesday August 13, 2024.
- 3) The above Unaudited Financial Results have been prepared in accordance with Indian Accounting Standards ("Ind AS") prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules thereunder and in terms of Regulation 33 of the SEBI (LODR) Regulations 2015 (as amended).

For Valiant Organics Limite

Place:- Mumbai Date:- August 13, 2024

Mahek Chheda **Director and CFO** DIN:06763870

ador MULTIPRODUCTS

ADOR MULTI PRODUCTS LIMITED

Regd. Off: Ador House, 5th Floor, 6 K Dubash Marg, Fort Mumbai - 400 001 CIN:L85110MH1948PLC310253 Website: www.adormultiproducts.com E-mail: info@adormultiproducts.com

EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULT FOR QUARTER ENDED JUN 30, 2024 ('In lakh Except EPS)

	Standalone			Consolidated		
	For Quarter Ended Year Ende		Year Ended	For Quarter Ended		Year Ended
Particulars	30.06.2024	30.06.2023	31.03.2024	30.06.2024	30.06.2023	31.03.2024
	(Un Audited)	(Un Audited)	(Audited)	(Un Audited)	(Un Audited)	(Audited)
Total Income from Operations	66.56	260.37	515.14	66.56	325.33	672.76
Net Profit / (Loss) for the period (before Tax,						
Exceptional and/or Extraordinary items#)	(24.30)	(53.36)	(101.21)	(3.65)	(154.55)	(293.07)
Net Profit / (Loss) for the period before tax (after						
Exceptional and/or Extraordinary items#)	(24.30)	(53.36)	(101.21)	(3.65)	(154.55)	89.80
Net Profit / (Loss) for the period after tax (after						
Exceptional and/or Extraordinary items#)	(24.30)	(53.36)	(1,047.96)	(3.65)	(154.55)	(402.02)
Total Comprehensive Income for the period						
[Comprising Profit / (Loss) for the period(after tax)						
and Other Comprehensive Income (after tax)]	(24.30)	(53.36)	(1,046.70)	(3.65)	(154.55)	(400.76)
Equity Share Capital	467.36	467.36	467.36	467.36	467.36	467.36
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown						
in the Audited Balance Sheet of the previous year			(196.82)			636.32
Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing						
and discontinued operations) - Basic:	(0.52)	(1.14)	(22.40)	(80.0)	(3.31)	(8.57)
Diluted:	(0.52)	(1.14)	(22.40)	(80.0)	(3.31)	(8.57)
	Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#) Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period(after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) - Basic:	Particulars 30.06.2024 (Un Audited) Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#) Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#) (24.30) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#) (24.30) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) - Basic: (0.52)	Particulars 30.06.2024 30.06.2023 (Un Audited) (Un Audited) (Un Audited)	Particulars 30.06.2024 30.06.2023 31.03.2024 (Un Audited) (Un Audited) (Un Audited) (Audited)	Particulars 30.06.2024 30.06.2023 31.03.2024 30.06.2024 (Un Audited) (Un Audited)	Particulars 30.06.2024 30.06.2023 31.03.2024 30.06.2024 30.06.2023 31.03.2024 30.06.2023 30.06.2024 30.06.2023 30.06.2024 30.06.2023 30.06.2024 30.06.2023 30.06.2024 30.06.2023 30.06.2024 30.06.2023 30.06.2024 30.06.2023 30.06.2024 30.06.2023 30.06.2024 30.06.2023 30.06.2024 30.06.2023 30.06.2024 30.06.2023 30.06.2024 30.06.2023 30.06.2024 30.06.2023 30.06.2024 30.06.2023 30.06.2023 30.06.2024 30.06.2023 30.06.2024 30.06.2023 30.06.2024 30.06.2023 30.06.2024 30.06.2023 30.06.2023 30.06.2023 30.06.2024 30.06.2023 30.06.2023 30.06.2024 30.06.2023 30.06.2023 30.06.2024 30.06.2023 30.06.2024 30.06.2023 30.06.2024 30.06.2024 30.06.2024 30.06.2024 30.06.2023 30.06.2023 30.06.2024 30

Note:

- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results for the year ended 30 jun, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange www.bseindia.in and the listed entity www.adormultiproducts.com
- The Company holds shares in its two subsidiary i.e., 58.00% Anamoticals Ador India Pvt Itd. and 52.75% in 1908
- The above Financial Results duly reveiwed by Audit Committee, have been approved at the meeting of the Board of Directors held on Aug 14 th 2024 Previous Period's figures have been re-grouped wherever necessary to facilitate

For Ador Multiproducts Ltd.

ठिकाण: मुंबई

Place: Mumbai Deep A Lalvani Date: 14th Aug-2024 Chairman & Whole Time Director

व्हाईट ऑरगॅनिक ॲग्रो लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ३१२ए, कैलास प्लाझा, वल्लभ बाग लेन, घाटकोपर (पूर्व), मुंबई-४०००७७, भारत. दूर.:+९१-२२-२५०११९८३, फॅक्स:+९१-२२-२५०११९८४, वेबसाईट: www.whiteorganicagro.com, ई-मेल: whiteorganicsweb@gmail.com, सीआयएन: एल०११००एमएच१९९०पीएलसी०५५८६० ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता (एकमेव) अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

तपशील	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	
	३०.०६.२४ अलेखापरिक्षित	३१.०३.२४ लेखापरिक्षित	३१.०३.२३ अलेखापरिक्षित	३१.०३.२४ लेखापरिक्षित	
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	४९७.२६	८०७.२५	७६८.१४	३३४५.२४	
कालावधीकरिता निव्वळ नफा(+)/तोटा(-) (कर, अपवादात्मक बाब					
आणि विशेष साधारण बाबपुर्व)	९९.७५	(१४४.८५)	9७९.9२	900.90	
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा(+)/तोटा(-)					
(अपवादात्मक बाब आणि विशेष साधारण बाबनंतर)	९९.७५	(१४४.८५)	908.92	900.90	
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा(+)/तोटा(-)					
(अपवादात्मक बाब आणि विशेष साधारण बाबनंतर)	७४.६४	(११९.१६)	938.00	990.90	
कालवधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित					
नफा/(तोटा)(करानंतर)) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)	७४.६४	(११९.१६)	938.00	990.90	
भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रू.१००/-प्रती भाग)	3400.00	3400.00	3400.00	3400.00	
राखीव (मागील वर्षांच्या ताळेबंदपत्राकानुसार पुनर्मुल्यांकित					
राखीव वगळून राखीव)	-	२०८०.१२	-	२०८०.१२	
उत्पन्न प्रतिभाग					
अ) मूळ	0.29	(0.38)	0.36	0.33	
ब) सौमिकृत	0.29	(0.38)	0.36	0.33	
टीप · सेबी (लिस्टिंग ऑण्ड अंटर डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्यलेशन २०	१५ च्या नियम :	३३ अन्वये स्टॉव	एक्सचेंजसह र	नादर करण्यात	

आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. सदर वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व कंपनीच्या http://whiteorganicagro.com/investor_relations.html वेबसाईटवर उपलब्ध आहे. वरील अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १४.०८.२०२४ रोजी झालेल्या संचालव नंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले

व्हाईट ऑरगॅनिक ॲग्रो लिमिटेडकरित

ठिकाण: मुंबई दिनांक: १६.०८.२०२६

दर्शक रूपार्न त्यात्रकाणिकीय संचालत डीआयएन:०३१२१९३९

रजनिकांत सी. शाह

द्रीआयएन २००२६९ १०९

पुर्णवेळ संचालव

Shreeji श्रीजी ट्रान्सलॉजिस्टीक्स लिमिटेड

सीआयएर्न: एल६३०१०एमएच१९९४पीएलसी०७७८९० नोंदणीकृत कार्यालय: डी-३०११, अक्षर बिझनेस पार्क, प्लॉट क्र.००३, सेक्टर २५, वाशी, नवी मुंबई-४००७०३. दूरध्वनी:(०२२) ४७७४६६६६/४७७४६६००, ई-मेल:cs@shreejitransport.com | वेबसाईट:www.shreejitranslogistics.com

३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

			(रु. लाखात)
	संपलेली	संपलेली	संपलेले
	तिमाही	तिमाही	वर्ष
तपशील	३०.०६.२४	३०.०६.२३	३१.०३.२४
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण महसूल	५८४०.५७	५९०१.३८	२५३७८.६३
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक			
आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	८३.७९	५२६.९१	२१६७.८९
करपूर्व कालावधीकरिता निञ्वळ नफा/(तोटा)			
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	८३.७९	५२६.९१	२१६७.८९
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)			
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	५८.९७	४०९.२९	१६३७.२१
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न	५७.७२	४००.९१	१६२७.९३
राखीव (पुर्नमुल्यांकीत राखीव वगळून) मागील वर्षाच्या			
लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्यानुसार	-	-	४३९१.१६
भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.२/- प्रती)#२	१३९७.६७	१०४८.२५	१३९७.६७
मूळ व सौमिकृत उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रु.२/- प्रती) ^{#२}	०.०९	०.५९	₹.३४

- वरील निकालांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोकन केले गेले आणि कंपनीच्या संचालक मंडळाने १४.०८.२०२४ त्रपार पात्रापार (पात्रापार कार्या कार्या हुए) स्वर्धा कार्या जान कार्या जान कार्या कार्या कार्या कार्या है। रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित सभेत गान्यता दिली. ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकांनी वरील एकत्रित केलेल्या मर्यादित पुनरावलोकन आयोजित
- दिनांक ०९ फेब्रुवारी, २०२४ रोजी कंपनीने भागधारकांना १,७४,७०,८७५ बोनस समभागांचे वितरण केले. म्हणून शेअर्सची एकुण संख्या ५,२४,१२,६२५ पासून ६,९८,८३,५०० पर्यंत वाढली. तद्नुसार पुर्वीचे कालावधीकरिता वित्तीय निष्कर्षाचे पुर्वकालावधीकरिता मुळ व सौमिकृत ईपीएस हे इंडएएस-३३ उत्पन्न
- प्रतीभागनुसार रु.२/- प्रत्येकी दर्शनी मुल्य विचारात घेऊन पुर्ननमुद केले आहेत. वरील सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेन्टस) रेग्युलेशन्स २०१५ चे नियम ३३ अंतर्गत स्टॉक वराल सबा (त्लिस्टाग आाब्दगंशान्स अण्ड ।इस्म्लाजर एकावरामन्द्रस) रायुवान्स २०१५ च नवम इंड अलात स्टाक एक्स्चेंजकडे ३० जून, २०१४ रोजी संपलेल्या तिमार्किकरिता तपशीलवार एकित अलेखापरिक्षित वित्तीय परिणामांचा एक उतारा आहे. ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकत्रित व एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निकालांचा संपूर्ण संच स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर (www.bseindia.com) आणि कंपनीच्या वेबसाइटवर (www.shreejitranslogistics.com) उपलब्ध आहेत.
 कंपनीच्या एकमेव लेखापरिक्षित वित्तीय अहवालांची माहिती खालीलप्रमाणे आहे. (रु. लाखात)

४. कपनाच्या एकमव लखापारक्षित वित्ताय अहवालाचा माहिता	खालालप्रमाण आह		(रु. लाखात)
	संपलेली	संपलेली	संपलेले
	तिमाही	तिमाही	वर्ष
तपशील	३०.०६.२४ अलेखापरिक्षित	३०.०६.२३ अलेखापरिक्षित	३१.०३.२४ लेखापरिक्षित
कार्यचलनातून महसूल	५६२१.९०	५८५५.७७	२५०५०.२७
करपूर्व नफा	७१.६१	५१८.०९	२१४२.७९
करानंतर निव्वळ नफा	५२.१३	80₹.0८	१६२७.५४
	श्रीर	जी ट्रान्सलॉजिस्टीव	स लिमिटेडकरिता
			सही/-

ठेकाण: नवी मुंबई

RANDER CORPORATION LTD

Reg. Office: 14/15, Madhay Kripa, Boisar Palghar Road, Boisa Tel.No. 022-35729913 Email ID: info@randergroup.com Extract of Audited Financial Results for the Quarter Ended on 30th June, 2024

					Amt in Lac
Sr.		Quarter	Previous Year	Year	Previous
No.	Particulars	ended	Quarter Ended	Ended	Year Ende
140.		30/06/2024	30/06/2023	31/03/2024	31/03/2023
1	Total income	22.10	125.43	291.02	348.73
2	Total Expenditure	12.05	62.82	150.28	260.11
3	Net Profit / (Loss) for the period (before Tax,	12.05	62.61	245.27	88.62
	Exceptional and/or Extraordinary items)				
4	Net Profit / (Loss) for the period before tax	12.05	62.61	245.27	88.62
	(after Exceptional and/or Extraordinary items)				
5	Net Profit / (Loss) for the period after tax	7.52	46.85	183.54	66.34
	(after Exceptional and/or Extraordinary items)				
6	Total Comprehensive Income for the period	7.52	46.85	183.54	66.34
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)				
	and Other Comprehensive Income (after tax)]				
7	Equity Share Capital	1233.70	1233.70	1233.70	1233.70
8	Reserves (excluding Revaluation Reserve as	1053.69	909.48	1046.17	862.63
	shown in the Balance Sheet of previous year)				
9	Earnings Per Share (before extraordinary items)	0.06	0.38	1.49	0.54
	(of Rs. 10/- each)				
	Basic :				
	Diluted:				

Note: a) The above is an extract of the detailed format of Quarterly and Yearly Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Yearly Financial Results is available on the www.bseindia.com For RANDER CORPORATION LTD

AMITKUMAR RANDER Place: Mumbai Date: 14/08/2024

वैशाली फार्मा लिमिटेड सीआयएन: एल५२३१०एमएच२००८पीएलसी१८१६३२

नोंदणीकृत कार्यालय: ७०६ ते ७०९, ७वा मजला, अरावली बिझनेस सेन्टर, आर.सी. पटेल रोड, सोडावाला लेन समोर, बोरिवली पश्चिम, मुंबई शहर, मुंबई, महाराष्ट्र, भारत-४०००९२. द्रः:०२२-२८९२८८३३, ई-मेल:cs@vaishalipharma.com, वेबसाईट:www.vaishalipharma.com

३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

तपशील	ŧ	संपलेले वर्ष		
	३०.०६.२४ अलेखापरिक्षित	३१.०३.२४ अलेखापरिक्षित	३०.०६.२३ अलेखापरिक्षित	३१.०३.२४ अलेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	१८५०.४४	३३३०.१४	१३७८.३४	८८३१.३३
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर,				
अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	२२७.०२	(६४१.६४)	२११.९१	९२.६१
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)				
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	२२७.०२	(६४१.६४)	२११.९१	९२.६१
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)				
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	१६९.९०	(४६८.२५)	(१५८.५९)	७१.८९
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न				
(कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा) आणि				
इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	१६९.९०	(४६६.०८)	१५८.५९	७४.0६
समभाग भांडवल	१२०९.४२	१०७१.९२	१०५९.६२	१०७१.९२
उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/- प्रत्येकी)				
१. मूळ	१.४८	(४.३७)	१.५०	0.६७
२. सौमिकृत	१.३८	(४.१७)	१.४१	०.६४

सेबी परिपत्रक क्र.सीआयआर/सीएफडी/एफएसी/२०१६ दिनांक ५ जुलै, २०१६ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या <u>www.vaishalipharma.com</u> वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या <u>www.nseindia.com</u> वेबसाईटवर उपलब्ध

> वैशाली फार्मा लिमिटेडकरित सही / -

अतुल अरविंद वसानी दिनांक: १४ ऑगस्ट. २०२४